



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ३]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी १७ - २३, २०१९ / पौष २७ ते माघ ३, शके १९४०

[पृष्ठे ९८

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

dated 31st December 2018

NOTIFICATION

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-1116/CR-140 (B)/2016/UD-9.- Whereas, in accordance with sub-section (1) of Section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has sanctioned a part of the Draft Development Plan of Nashik Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Development Plan"), excluding certain part, *vide* Urban Development Department's Notification No. TPS-1116/CR-140 (A)/2016/UD-9, dated the 9th January 2017 (hereinafter referred to as "the said Notification"), which appeared in the Maharashtra Government Gazette, Extra Ordinary No. 6, Part I, Central Section Supplement, dated the 9th January 2017 ;

and whereas, the Government has republished the modifications of substantial nature with regard to the excluded parts of the said Development Plan (hereinafter referred to as "the said Excluded Part") *vide* Urban Development Department's Notice No. TPS-1116/CR-140 (B)/2016/UD-9, dated 9th January 2017 (hereinafter referred to as "the said Notice"), published in the Maharashtra Government Gazette, Extra Ordinary No. 7, Part I, Central Section Supplement, dated 9th January 2017 and *Corrigendum* to the said Notice, dated 8th May 2017 and dated 23rd May 2017 published in the Maharashtra Government Gazette, Extra Ordinary, Part 1, Nashik Divisional Supplement, dated 17th May 2017 and 2nd June 2017 respectively,

for inviting suggestions / objections from the General Public under second proviso to sub-section (1) of Section 31 of the said Act ;

and whereas, in accordance with sub-section (2) of Section 31 of the said Act, the Government, *vide* the said Notice, appointed the then Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik as an "Officer" to hear the objections or suggestions in respect of the said Excluded Part and to submit his report to the Government (hereinafter referred to as "the said Officer") ;

and whereas, the said Officer submitted his report to the Government *vide* his Marathi Letter No. नावि/प्रा.वि.यो.नाशिक/पुनर्प्रसिद्ध/कलम-३१/१०४, dated 23rd January 2018 ;

and whereas, in accordance with sub-section (3) of Section 31 of the said Act, the Government of Maharashtra has taken into consideration the objections and suggestions received and the report of the said Officer.

Now, therefore in exercise of the powers conferred under sub-section (1) of Section 31 of the said Act and of all other powers enabling it on that behalf, and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, the Government of Maharashtra hereby sanctions the said Excluded Part of the Nashik Municipal Corporation as specified in the Schedule of Modifications annexed hereto, which shall be a part of the Final Development Plan of the Nashik Municipal Corporation as regards the said Excluded Part.

The Final Development Plan in respect of the said Excluded Part of the Nashik Municipal Corporation shall come into force after one month from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

SCHEDULE

SUBSTANTIAL MODIFICATIONS SANCTIONED BY THE GOVERNMENT UNDER SECTION 31 (1) OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 IN RESPECT OF REVISED DEVELOPMENT PLAN OF NASHIK

[ACCOMPANIMENT TO THE GOVERNMENT NOTIFICATION No. TPS-1116/CR-140 (B)/2016/UD-9, DATED 31st DECEMBER 2018]

Sr. No.	Excluded Part	Proposal as per Development Plan published under Section 26 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966	Proposals as per Development Plan submitted to the Government for sanction under Section 30 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966	Modifications of Substantial Nature as proposed by Government under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966	Substantial Modification sanctioned by Government under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
1	2	3	4	5	6
1	EP-1	M a k h m a l a b a d S. Nos. 187, 184, 177, 575.- 18.00 mtrs. wide Development Plan Road.	18 mtrs. wide Development Plan Road proposed along boundary of S. Nos. 187, 184, 177, 575 of Makhmalabad is proposed to be widened to 36 mtrs. out of which 9 mtrs. width shall be in Regional Plan area. Dotted Road shown in Matori in Regional Plan area is partly deleted.	18 Mtrs. wide DP Road proposed along boundary of S. Nos. 187, 184, 177, 575 of Makhmalabad is proposed to be widened to 36 mtrs. out of which 9.00 mtrs. Road width shall be in Regional Plan area. Dotted Road shown in village Matori in Regional Plan area is proposed to be partly deleted as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
2	EP-2	Mhasrul S. No. 255 and 256, Reservation No. 34 Public Amenity.	East- West 12 mtrs. wide Development Plan road is proposed passing through Reservation No. 34, along the common boundary of S. Nos. 255 and 256.	New East-West 12 mtrs. wide Development Plan road is to be proposed (Passing through "Reservation No. 33" and between 18.0 mtrs. wide Development Plan Road and upto the common boundary of Survey Nos. 255 and 256) as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
3	EP-3	Mhasrul S. Nos. 250 (Pt.), 261 (Pt.), 262 (Pt.). 36.00 mtrs. Development Plan Road.	Alignment of 36.00 mtrs. wide Development Plan road is corrected as per sanctioned development plan as shown on plan.	Alignment of 36.00 mtrs. wide Development Plan road is proposed to be corrected as shown on plan and land so released by this change in alignment is proposed to be included in Residential Zone as shown on plan .	Sanctioned as proposed under Section 31 (1).
4	EP-4	Mhasrul S. No. 22 (Pt.)- Existing Industrial Use.	Location of existing Factory in S. No. 22 (part) along with Industrial Zone is corrected and land shown in Industrial Zone as per published plan is included in Agriculture Zone as shown on plan.	(i) Location of existing Factory in S. No. 22 (part) along with Industrial Zone is proposed to be corrected as per site conditions on South . (ii) Due to re-location, land shown under existing Factory in S. No. 22 (part) as per published plan is proposed to be included in Agriculture Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
5	EP-5	Adgaon S. No: 1112 (Pt.)- 24.00 mtrs. wide Development Plan Road.	Alignment of 24 mtrs. wide Development Plan Road is shifted on existing road along Western boundary of S. No. 1295 to 1231 and connected to 24 mtrs. wide road near Reservation No. 50. The land released by such shifting is included in Agriculture Zone.	Alignment of 24 mtrs. wide Development Plan Road is proposed to be shifted on Eastern side along existing road (Western boundary of S. No. 1295 to 1231) and proposed to be connected to 24 mtrs. wide road near Reservation No. 50. The land thus released is proposed to be included in Agriculture Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

6	EP-6	Adgaon G. No. 772 (Pt.)- Reservation No. 58 Park and 60 PublicAmenity.	G. No. 772 (Pt.) for Educational Purpose is shown in Public and Semi-Public Zone and remaining area retained as Park and part of Reservation No. 60 bifurcated on North side is numbered as 60-A, as Public Amenity.	(i) Part of area on Southern side of Reservation No. 58 "Park" i.e. G. No. 772 (Pt.) is proposed to be deleted from reservation and be shown as Public and Semi-Public Zone for Educational Purpose. Remaining area is proposed to be retained as "Park" as shown on plan. (ii) Part of Reservation No. 60 "PublicAmenity" is proposed to be deleted from reservation and be shown as Public and Semi-Public Zone for Educational Purpose. Due to said deletion, reservation is bifurcated in 3 parts. The Northern Part/Area of reservation is proposed to be numbered as 60-A, as "Public Amenity" while remaining Southern Part/Area of reservation is proposed to be retained as "Public Amenity" as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
7	EP-7	Adgaon G. Nos. 1637 (Pt.); 1638 (Pt.) etc.- 24.00 mtrs. wide Development Plan Road G. Nos. 1618, 1619, 1620, 1621, 1622 Residential Zone.	The Alignment of 24 mtrs. wide Development Plan Road passing through G. Nos. 1637, 1638 etc. is modified as shown on plan.	Alignment of 24 mtrs. wide Development Plan Road passing through G. Nos. 1637 (Pt.), 1638 (Pt.) etc. is proposed to be re-aligned on Southern side passing through G. Nos. 1618 to 1622 etc. and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
8	EP-8	Manur S. No. 65 (Pt.) and 69 (Pt.) - Reservation No. 74, Truck Terminus.	Eastern portion of Reservation No. 74, Truck Terminus is deleted and included in Agriculture Zone as shown on plan.	Eastern portion of "Reservation No. 74, Truck Terminus" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Agriculture Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
9	EP-9	Nandur S. Nos. 80, 81, 102, 103, 104, 105 18.00 mtrs. wide Development Plan Road and Residential Zone.	Alignment of 18 mtrs. wide Development Plan Road in Survey Nos. 80, 81, 102, 103, 104, 105 of village Nandur is modified as shown on plan and land released is included in Residential Zone.	Alignment of 18 mtrs. wide Development Plan Road in S. Nos. 80, 81, 102, 103, 104, 105 of village Nandur is proposed to be modified and land so released is proposed to be included in Residential Zone, as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
10	EP-10	Nashik S. No. 3 (Pt.), Public/Semi-Public Zone.	A New Reservation No. 132-A Municipal Purpose is shown on Survey No. 3 as per sanctioned Development Plan on land shown for Municipal Purpose.	New Reservation No. 132 A "Municipal Purpose" is to be proposed instead of Public/Semi-Public Zone on S. No. 3 (Pt.) as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
11	EP-11	Road	New Reservation of Parking Reservation No. 134-A is proposed as per sanctioned Development Plan (Site No. 451).	New Reservation No. 134-A "Parking" is to be proposed as shown on plan .	Sanctioned as proposed under Section 31 (1).

12	EP-12	Nashik Final Plot No. 434, TPS-II - Reservation No. 236, Vegetable Market.	Reservation No. 236, Vegetable Market is re-designated as Municipal Market and renumbered as 239-A.	"Reservation No. 236, Vegetable Market" is proposed to be re-designated as "Municipal Market" and renumbered as 239-A.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
13	EP-13	Nashik Existing Road from Ashok Stambh Final Plot No. 109 (TPS-I) to Final Plot No. 399	The existing road from Ashok Stambh Final Plot No. 109 to Final Plot No. 399 is proposed as 30 mtrs. wide Development Plan road as per sanctioned Development Plan.	The existing road from Ashok Stambh Final, Plot No. 109 to Final Plot No. 399 is proposed to be 30 mtrs. wide Development Plan road as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
14	EP-14	Nashik S. No. 907 (Pt.) Reservation No. 206 Playground.	Area of S. No. 907 (Pt.) is deleted from Reservation No. 206, Playground and included in Public and Semi-Public Zone as shown on plan and bifurcated area of Reservation No. 206 is numbered as Site No. 206-A.	(i) Part of the area under S. No. 907, adjoining 18.00 mtrs. wide Development Plan road is proposed to be deleted from Reservation No. 206, "Playground" and land so deleted is proposed to be included in Public and Semi-Public Zone. (ii) Due to part deletion, Bifurcated portion of land on North-West adjoining 18.00 mtrs. wide Development Plan Road is proposed to be numbered as "Site No. 206-A, Playground" as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक — नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १७ - २३, २०१९ / पौष २७ ते माघ ३, शके १९४०

1	2	3	4	5	6
15	EP-15	Nashik S. Nos. 381-B (Pt.)- S. No. 382 (Pt.)- 18.00 mtrs. wide Development Plan Road Reservation No. 381 Recreation Centre.	The alignment of North-South 18 mtrs. wide Development Plan road in Survey No. 381/B shifted towards North in Green Belt and to the East in Reservation No. 183 as shown on plan.	(i) Alignment of North-South 18.00 mtrs. wide D.P road in S. No. 381-B (Pt.) and 382 (Pt.) is proposed to be shifted towards North in Green Belt and to the East in Reservation No. 183 as shown on plan and land so released by this change in alignment is proposed to be included in Residential Zone. (ii) The area under Reservation No. 183 Recreation Centre is proposed to be reduced to the extent of the area under 18.00 mtrs. wide Development Plan road as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
16	EP-16	Nashik S. Nos. 349, 351, 350, 353 - 18.00 mtrs. wide Development Plan Road.	18.00 mtrs. wide Development Plan Road is shifted on common boundary of S. Nos. 349 and 351 and extended towards East upto 30.00 mtrs. wide Development Plan road with reduction in area of Reservation No. 88. The area under Development Plan road under Section 26 is included in Residential Zone.	Alignment of 18.00 mtrs. wide Development Plan Road is proposed to be shifted on common boundary of S. Nos. 349 and 351 and further to be extended towards East upto 30 mtrs. wide Development Plan road thereby reduction in area of Reservation No. 88. The area so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
17	EP-17	Gangapur S. Nos. 2 and 3- Reservation No. 260, STP.	Reservation No. 260, STP is redesignated as "Public Amenity".	"Reservation No. 260, STP" is proposed to be redesignated as "Public Amenity".	Sanctioned as per plan published under Section 26.

18	EP-18	Gangapur S. No. 137 (Pt.) and 119 (Pt.) 15.00 mtrs. Development Plan Road S. No. 136 Residential Zone.	The Alignment of 15.00 mtrs. wide Development Plan Road is shifted on the common boundary of Survey Nos. 136 and 137 and area so released by this change is included in Residential Zone.	Alignment of 15.00 mtrs. wide Development Road is proposed to be shifted on Eastern side passing through S. Nos. 136 (Pt.), S. No. 137 (Pt.) and S. No. 119 (Pt.) etc., and land so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
19	EP-19	Satpur C.T.S. Nos. 112, 113, 123 Residential Zone.	A New Reservation No. 293-A "Children Park" is proposed on CTS Nos. 112, 113, and 123 as per sanctioned Development Plan.	A New Reservation No. 293-A "Children Park" is to be proposed on CTS Nos. 112, 113, 123 as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
20	EP-20	Satpur C.T.S. Nos. 215 and 216 etc. Public/Semi-Public Zone.	A New Reservation of Public Amenity is proposed on CTS Nos. 215, 216 as site No. 293-B as per sanctioned Development Plan.	"New Reservation No. 293-B Public Amenity" is to be proposed on CTS Nos. 215, 216 etc. as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
21	EP-21	Satpur G. Nos. 440 (Pt.), 442 (Pt.), 443 (Pt.), 444 (Pt.), 445 (Pt.), 446 (Pt.), 447 (Pt.), 460 (Pt.) - 36.00 mtrs. wide Development Plan Road.	Alignment of 36 mtrs. wide Development Plan Road passing through G. Nos. 440, 442, 443, 444, 445, 446, 447, and 460 is corrected as per sanctioned Development Plan.	(i) Alignment of 36 mtrs. wide Development Plan Road passing through G. Nos. 440 (Pt.), 442 (Pt.), 443 (Pt.), 444 (Pt.), 445 (Pt.), 446 (Pt.), 447 (Pt.), 460 (Pt.) is proposed to be realigned on Southern side and land so released is proposed to be included in Residential Zone. (ii) The boundary of Reservation No. 282 "Garden" is proposed to be modified, as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 26.

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
22	EP-22	Satpur G. Nos. 176 (Pt.), 177 (Pt.), 184 (Pt.), 185 (Pt.), 186 (Pt.), 191 (Pt.) - 18.00 mtrs. wide Development Plan Road. G. Nos. 164 (Pt.), 165 (Pt.), 167 (Pt.) Residential Zone.	18 mtrs. North-South Development Plan road is proposed along the common boundaries of G. Nos. 164, 165, 167 and 185, 186, 187, 188.	18 mtrs. wide North-South Development Plan road is proposed to be shifted on East along the common boundaries of G. Nos. 164, 191, 186, 165, 185, 184, 167, 177, 176 and land so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
23	EP-23	Satpur- (i) Green Belt along Nasardi River. (ii) 15.00 mtrs. wide Development Plan road adjoining Green Belt running from Gat Nos. 160 to 231 (upto 18.00 mtrs. wide North-South road)	Green Belt along Nasardi River from G. Nos. , 106 to 18.00 mtrs. North-South Development Plan road along G. No. 231 is deleted. The 15.00 mtrs. Road width is reduced to 12.00. mtrs. for this length and alignment is modified as shown on plan because of this change , the Reservation No. 295 is shifted towards North and land released by this change is included in Residential Zone.	(i) Part of the Green Belt along Nasardi River in Gat Nos. 219 (Pt.), 220 (Pt.), 221Pt), 223 (Pt.) 230 (Pt.) 231 (Pt.) is proposed to be deleted and proposed to be included in Residential Zone. (ii) 15.00 mtrs. wide Development Plan Road along Green Belt running from Gat No. 106 (Pt.) to Gat Nos. 231 (Pt.) is proposed to be reduced to 12.00 mtrs. width and realigned as shown on plan, the land so released is proposed to be included in Residential Zone. (iii) Boundary of Reservation No. 295 "Playground" is proposed to be modified by shifting towards North upto proposed 12.00 mtrs. wide Development Plan road and land so released by this change is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	(i) Green Belt along Nasardi River is reduced to 3.00 mtrs. wide (for Plantation) and 12.00 mtrs. wide Development Plan Road along Green Belt running from Gat No. 106 (Pt.) to Gat No. 231 (Pt.) is realigned as shown on plan. (ii) The land so released from 15.00 mtrs. wide Development Plan Road reservation due to sanctioned modification is included in Residential Zone. (iii) Sanctioned as proposed under Section 31 (1).

24	EP-24	Pathardi, S. No. 288 (Pt.) - Reservation No. 318 Water Works.	Northern part of the Reservation No. 318 "Water Works" is deleted being occupied by sanctioned constructions and included in Residential Zone.	Northern part of the Reservation No. 318 "Water Works" is proposed to be deleted from reservation and land so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
25	EP-25	Pathardi, S. No. 93 (Pt.) 24.00 mtrs. wide Development Plan Road and Residential Zone.	24.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. No. 93 is shifted towards East side as shown on plan.	Alignment of 24.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. No. 93 (Pt.) is proposed to be shifted towards East side and land so released is proposed to be included in Residential Zone, as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
26	EP-26	Pathardi, S. Nos. 60 (Pt.) and 62 (Pt.) - 18.00 mtrs. wide Development Plan Road.	18 mtrs. wide Development Plan Road passing through S. Nos. 60 and 62 is shifted on existing 12 mtrs. wide road as shown on plan.	Alignment of 18.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. No. 60 (Pt.) is proposed to be shifted on Eastern side through S. Nos. 62 (Pt.) and 60 (Pt.) along existing road passing and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
27	EP-27	Pathardi, S. No. 3 (Pt.) - Reservation No. 340 Water Works - (Area 0.32 Hectare).	Reservation No. 340 Water Works is shifted towards West side having area of 0.20 Hectare and land so released is included in Residential Zone.	"Reservation No. 340 Water Works" is proposed to be shifted towards West having an area of 0.20 Hectare and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
28	EP-28	Reservation No. 337 Fire Brigade Station Pathardi S. Nos. 308-A (Pt.) and 334 (Pt.).	Reservation No. 337 Fire Brigade Station is deleted, being land under sanctioned layout and land so released is included in Residential Zone.	“Reservation No. 337 Fire Brigade Station” is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
29	EP-29	Vadener Dumala (i) 30.00 mtrs. wide Development Plan Road S. Nos. 180 (Pt.), 181 (Pt.), 182 (Pt.), 183 (Pt.), 184 (Pt.), 211 (Pt.) to 215 (Pt.). (ii) Residential Zone	30.00 mtrs. wide Development Plan Road Alignment through S. Nos. 181 to 215-212 is reduced to 15.00 mtrs. and 30.00 mtrs. new road is proposed on alignment of 60.00 mtrs. wide sanctioned Development Plan road.	(i) 30.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. Nos. 180 (Pt.), 181 (Pt.), 182 (Pt.), 183 (Pt.), 184 (Pt.), 211 (Pt.) to 215 (Pt.) is proposed to be reduced to 15.00 mtrs. and land so released is proposed to be included in Residential Zone. (ii) New 30.00 mtrs. wide New Development Plan Road is to be proposed as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
30	EP-30	Wadala, S. No. 85 (Pt.) Reservation No. 367.	South-West L shape Part of Reservation No. 367 Municipal Market is deleted and included in Residential Zone.	South-West L shape Part of “Reservation No. 367 Municipal Market” is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone, as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

31	EP-31	Agar Takali, S. Nos. 29, 30, 31, 30.00 mtrs. wide Development Plan Road and Cycle Track.	Alignment of 30.0 mtrs. wide Development Plan road passing through S. Nos. 29, 30, 31 is proposed to be modified by shifting towards South and Cycle Track is proposed to be deleted and private land so released is proposed to be included in Residential Zone as shown on Plan.	Alignment of 30.00 mtrs. wide Development Plan road passing through S. Nos. 29, 30, 31 is proposed to be modified by shifting towards South and Cycle Track is proposed to be deleted and private land so released is proposed to be included in Residential Zone as shown on Plan.	Sanctioned as per Development Plan published under section 26.
32	EP-32	Panchak, 18.00 mtrs. wide Development Plan Road, S. Nos. 69 (Pt.), 71 (Pt.), 72 (Pt.), 73 (Pt.), 75 (Pt.) Residential Zone.	18.00 mtrs. wide D. P. Road from S. Nos. 69 to 71 is shifted on common boundary with equal width on both side.	Alignment of 18.00 mtrs. wide D. P. Road is proposed to be shifted on Northern side by sharing the common boundary of S. No. 79, 76, 75, 73, 69, 72 with equal width of road on both sides and land so released is proposed to be included in Residential Zone, as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
33	EP-33	Panchak, S. No. 83 (Pt.), 85 (Pt.), 86 (Pt.), 87 (Pt.), 88 (Pt.), 18.00 mtrs. wide Development Plan Road Residential Zone.	18.00 mtrs. wide Development Plan Road is shifted on common boundary of S. Nos. 83, 85 and 86, 87, 88.	Alignment of 18.00 mtrs. wide Development Plan Road is proposed to be shifted towards West and land so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
34	EP-34	Deolali, S. No. 240 (Pt.), "Reservation No. 440 Municipal Market and Parking" Existing Garden Reservation No. 441 Medical and Public Amenity.	Boundary of "Reservation No. 440 Municipal Market and Parking" is modified on South and Western side and area of Reservation No. 441 - "Medical and Public Amenity" is reduced to that extent.	Boundary of "Reservation No. 440 Municipal Market and Parking" is proposed to be modified and Land bearing S.No. 240 (Pt) Eastern portion of "Reservation No. 440 Municipal Market and Parking" is proposed to be partly deleted as shown on the plan and land so released is proposed to be included in Residential Zone. Accordingly area under Reservation No. 441 - "Medical and Public Amenity" is proposed to be reduced to that extent as shown on the plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
35	EP-35	Deolali, S. Nos. 150 (Pt.), 151 (Pt.), 290 (Pt.) and 299 (Pt.) - 18.00 mtrs. wide East-West Development Plan road.	18.00 mtrs. wide East-West Development Plan Road passing through S. Nos. 150, 151, 299 is shifted on existing road through the canal land towards East.	Alignment of 18.00 mtrs. wide East-West Development Plan Road passing through S. Nos. 150 (Pt.), 151 (Pt.), 299 (Pt.) and 290 (Pt.) is proposed to be shifted on North along existing road, and land so released is proposed to be included in Agriculture Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
36	EP-36	Deolali, S. Nos. 147 (Pt.), 148 (Pt.), Agriculture Zone.	Land bearing S. Nos. 147, 148 is included in Residential Zone from Agriculture Zone.	Land bearing S. Nos. 147 (Pt.), 148 (Pt.) is proposed to be deleted from Agriculture Zone and proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Kept in abeyance

37	EP-37	Vihitgaon, S. No. 60 (Pt.), 61 (Pt.), 62 (Pt.) and 63 (Pt.) - 18.00 mtrs. wide Development Plan Road.	Alignment of 18.00 mtrs. wide Development Plan Road is proposed to be shifted towards East passing through S. Nos. 60 (Pt.), 61 (Pt.), 62 (Pt.) and 63 (Pt.) and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
38	EP-38	Vihitgaon, S. Nos. 6 (Pt.), 7 (Pt.), 8 (Pt.), 10 (Pt.), 11 (Pt.), 19 (Pt.), 20-A (Pt.), 21-A (Pt.), 22-A (Pt.), 30 (Pt.), 31 (Pt.), 32 (Pt.) and 35 (Pt.) - 60.00 mtrs. wide Development Plan Road.	Alignment of 60.00 mtrs. wide Development Plan Ring Road passing through S. Nos. 6 (Pt.), 7 (Pt.), 8 (Pt.), 10 (Pt.), 11 (Pt.), 19 (Pt.), 20-A (Pt.), 21-A (Pt.), 22-A (Pt.), 30 (Pt.), 31 (Pt.), 32 (Pt.) and 35 (Pt.) is proposed to be modified and land so released is proposed to be included in Residential Zone, as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
39	EP-39	Chehedi, S. Nos. 45, 46 - 15.00 mtrs. wide Development Plan Road.	Alignment of 15.00 mtrs. wide Development Plan Road in S. No. 45, 46 is proposed to be modified and land so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
40	EP-40	Chehedi, S.No. 18 (Pt.) - 12.00 mtrs. wide Development Plan Road 16 (Pt.) and 17 (Pt.) - Residential Zone.	12.00 mtrs. wide Development Plan Road in S. No. 18 is shifted in Survey No. 17 along Southern Boundary of Survey No. 18 as shown on plan.	Alignment of 12.00 mtrs. wide Development Plan Road shown in S. No. 18 (Pt.) is proposed to be shifted Southwards in Survey No. 16 (Pt.) and 17 (Pt.) and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
41	EP-41	Chehedi, S. No. 66 (Pt.), 69 (Pt.), 71 (Pt.) and 72 (Pt.)- 18.00 mtrs. wide Development Plan Road.	18.00 mtrs. wide Development Plan Road is shifted on Existing Road on Southern boundary of S. Nos. 64 and 65 and land so released is included in Residential Zone.	Alignment of 18.00 mtrs. wide Development Plan Road is proposed to be shifted North wards along Existing Road passing through S. Nos. 64 (Pt.), 65 (Pt.) and 66 (Pt.) and land so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
42	EP-42	Chadegaon, S. Nos. 246 (Pt.), 245 (Pt.), 300 (Pt.), 299 (Pt.), 298 (Pt.), 306 (Pt.), 309 (Pt.), 310 (Pt.), 311 (Pt.), 323 (Pt.), 330 (Pt.), 329 (Pt.), 328 (Pt.), 332 (Pt.), 333 (Pt.), 335 (Pt.) Agriculture Zone.	18.00 mtrs. wide Development Plan Road is proposed through S. Nos. 335 to 323 and upto 246 as per sanctioned Development Plan.	New 18.00 mtrs. wide Development Plan Road is to be proposed through S. Nos. 246 (Pt.), 245 (Pt.), 300 (Pt.), 299 (Pt.), 298 (Pt.), 306 (Pt.), 309 (Pt.), 310 (Pt.), 311 (Pt.), 323 (Pt.), 330 (Pt.), 329 (Pt.), 328 (Pt.), 332 (Pt.), 333 (Pt.), 335 (Pt.), as shown on Plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

43	EP-43	Chadegaon, S. Nos. 217 (Pt.) to 219 (Pt.), 18.00 mtrs. wide Development Plan Road.	18.00 mtrs. wide Development Plan Road alignment passing through S. Nos. 219 to 217 is shifted towards East side as shown on plan.	Alignment of 18.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. Nos. 217 (Pt.) to 219 (Pt.) is proposed to be shifted towards East passing through S. Nos. 217 (Pt.), 214 (Pt.), 218 (Pt.) and land so released is proposed to be included in Agriculture Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
44	EP-44	Vihitgaon, S. Nos. 35 (Pt.), 56 (Pt.) and 57 (Pt.) - 60.00 mtrs. wide Development Plan Road.	Alignment of 60.00 mtrs. wide Development Plan Road is modified as per Sanctioned Development Plan as shown on plan.	Alignment of 60.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. Nos. 35 (Pt.), 56 (Pt.) and 57 (Pt.) is proposed to be modified and shifted towards North passing through S. Nos. 30 (Pt.), 31 (Pt.), 32 (Pt.), 56 (Pt.), 57 (Pt.) and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on Plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
45	EP-45	Satpur, S. Nos. 432 (Pt.), 463 (Pt.) to 465 (Pt.) 18.00 mtrs. wide Development Plan Road.	18.00 mtrs. wide Development Plan Road.	Alignment of 18.00 mtrs. wide D. P. Road is proposed to be shifted Northwards passing through S. Nos. 381 (Pt.), 382 (Pt.), 383 (Pt.), 384 (Pt.), 387 (Pt.), 431 (Pt.), 432 (Pt.), 465 (Pt.), 464 (Pt.), 463 (Pt.) and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
46	EP-46	Satpur, Gat Nos. 349 to 458 - Green Belt and 15.00 mtrs. wide Development Plan Road.	Green Belt and 15.00 mtrs. wide Development Plan Road to the South side to Nasardi River.	(i) Green Belt adjoining to Nasardi River is proposed to be reduced from 15.00 mtrs. to 3.00 mtrs. wide (for Plantation) and the remaining area is proposed to be 12.00 mtrs. wide Development Plan Road for length between Gat Nos. 349 to 458. (ii) The 15.00 mtrs. wide Development Plan Road adjoining to Green Belt is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone, as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
47	EP-47	Wadala, S.No. 85 (Pt.) (i) Reservation No. 366 Garden. (ii) 18.00 mtrs. wide Development Plan Road. (iii) Residential Zone	(i) Reservation No. 366 Garden. (ii) 18.00 mtrs. wide Development Plan Road. (iii) Residential Zone	18.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. No. 85 (Pt.) on Southern boundary of Reservation No. 366 "Garden" is proposed to be re-aligned along the defence land boundary upto 18.00 mtrs. wide North-South Development Plan Road, and remaining triangular portion area between Reservation No. 366 and Junction of 18.00 mtrs. Development Plan Road is proposed to be included in Reservation No. 366 "Garden", as shown on plan.	(i) The alignment of 18.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. No. 85 (Pt.) on Southern boundary of Reservation No. 366 "Garden" is reinstated as per plan published under Section 26. (ii) The traingular portion on South of reinstated 18.00 mtrs. wide Development Plan Road is reserved as Reservation No. 366-A "Garden", as shown on plan.

48	EP-48	Wadala, S. Nos. 21 (Pt.) and 34 (Pt.) - Reservation No. 373 Playground.	Reservation No. 373 Playground.	North-Eastern part of area under reservation is proposed to be deleted from Reservation No. 373 "Playground" and the land so released is proposed to be included in Public / Semi-Public Zone, as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
49	EP-49	Panchak, Reservation No. 401 Public Amenity and S. No. 66 (Pt.) Residential Zone.	Reservation No. 400 Public Amenity, Reservation No. 401- Public Amenity and Residential Zone.	<p>(i) The land under "Reservation No. 400-Public Amenity" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone.</p> <p>(ii) Part (equal to area deleted under Reservation No. 400 Public Amenity) of the area of S. No. 66 under Residential Zone adjoining "Reservation No. 401 Public Amenity" is proposed to be deleted and to be included in "Reservation No. 401 Public Amenity" as shown on plan.</p>	Sanctioned as proposed under Section 31 (1).
50	EP-50	Nashik, (i) S. Nos. 26 (Pt.), 36 (Pt.), - 18.00 mtrs. wide Development Plan Road. (ii) Reservation No. 129- "Garden".	18.00 mtrs. wide Development Plan Road, Reservation No. 129- Garden.	18.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. No. 26 (Pt.) and 36 (Pt.) of Nashik is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Reservation No. 129- "Garden".	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
51	EP-51	Nashik, S. No. 159 (Pt.) Reservation No. 112-Playground.	Reservation No. 112 - Playground.	Out of the total land bearing S. No. 159 (Pt.) under Reservation No. 112 "Playground", area in possession of Municipal Corporation is proposed to be retained as "Reservation No. 112 Playground" and remaining land is proposed to be deleted from reservation and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
52	EP-52	Mhasrul, S. No. 250 (Pt.) - Agriculture Zone.	Agriculture Zone	New Reservation No. 34-A "Playground" is to be proposed on S. No. 250 (Pt.) of Mhasrul as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
53	EP-53	Makhmalabad, (i) Reservation No. 9- Stadium. (ii) S. Nos. 325 (Pt.), 327 (Pt.), 328 (Pt.) Agriculture Zone.	Reservation No. 9- Stadium.	(i) Reservation No. 9 "Stadium" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone. (ii) Reservation No. 9 "Stadium" is to be proposed on S. Nos. 325 (Pt.), 327 (Pt.), 328 (Pt.) of village Makhmalabad as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

54	EP-54	Pathardi (i) Reservation No. 335- Public Amenity. (ii) S. No. 319/2/26/2-B/2 - Residential Zone.	Reservation No. 335 - Public Amenity.	<p>(i) Reservation No. 335 "Public Amenity" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone.</p> <p>(ii) Reservation No. 335 "Public Amenity and Drama Theatre" to be proposed on Government land bearing S. No. 319/2/26/2-B/2 admeasuring 7046 sq. mtrs. as shown on plan.</p>	Sanctioned as proposed under Section 31 (1).
55	EP-55	Nashik S. No. 733/2-B/2/1, Final Plot No. 486 (Pt.) (TPS II), Reservation No. 223 - Public Amenity.	Reservation No. 223 - Public Amenity.	<p>"Reservation No. 223 Public Amenity" on Nashik, S.No. 733/2B/2/1 Final Plot No. 486 (Pt.) is proposed to be retained for area 8100 sq.mtrs. (already in possession of Municipal Corporation) and remaining area of "Reservation No. 223 - Public Amenity" is proposed to be deleted from reservation and proposed to be included in Residential Zone as shown on plan.</p>	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
56	EP-56	Pimpalgaon Khamb S. No. 30 (Pt.) Reservation No. 358 Park.	Reservation No. 358- Park	The Southern part of “Reservation No. 358 - Park” is proposed to be redesignated as “Public Amenity”, Reservation No. 358-A as shown on Plan and Appropriate Authority for said Reservation i.e. Public Amenity is proposed to be Municipal Corporation / Owner.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
57	EP-57	Pimpalgaon Khamb S. No. 15 (Pt.) Reservation No. 356 - Medical Amenity.	Reservation No. 356- Medical Amenity.	“Reservation No. 356 Medical Amenity” is proposed to be re- designated as “Children Park”.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
58	EP-58	Nandur Dasak S. No. 63 (Pt.), 64 (Pt.) - Reservation No. 81 Park.	Reservation No. 81- Park	(i) The land bearing S. No. 63 (Pt.) of Mauje Nandur Dasak under Reservation No. 81 “Park” is proposed to be deleted from Reservation and land so released proposed to be included in Residential Zone. (ii) The remaining area under Reservation No. 81 “Park” i. e. S. No. 64 (Pt.) is proposed to be redesignated as “Public Amenity”.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

59	EP-59	Nandur Dasak S. No. 20 (Pt.), 34 (Pt.) and 35 (Pt.) Reservation No. 80 Playground.	Reservation No. 80 - Playground.	Nomenclature of "Reservation No. 80- Playground" is proposed to be redesignated as "Park".	Sanctioned as proposed under Section 31 (1).
60	EP-60	Nashik S. No. 24 (Pt.) to 28 (Pt.) and S. No. 28 (Pt.) to 31 (Pt.) - Reservation No. 128- Garden, Reservation No. 130 - Godapark Green Belt, 18.00 mtrs. wide Development Plan Road, Reservation No. 126 STP.	Reservation No. 128- Garden, Reservation No. 130- Godapark Green Belt, 18.00 mtrs. wide Development Plan Road, Reservation No. 126 STP.	<p>(i) A Belt of width 76.00 mtrs. running from S. No. 24 (Pt.) to 31 (Pt.) to the North of Godavari River is proposed to be Reservation No. 128-A "River Front Development". The reservations affected by such river front development</p> <p>i. e. "Reservation No. 128 Garden", "Reservation No. 130 Godapark", 18.00 mtrs. wide Development Plan Road and "Reservation No. 126 S.T.P." are proposed to be deleted.</p> <p>(ii) 24.00 mtrs. wide D. P. Road running parallel to "River Front Development" is proposed which will connected by L shape Road having width of 24.00 mtrs. leading to North to 24.00 mtrs. wide Development Plan and having width of 18.00 mtrs. leading to the South upto 18.00 mtrs. Development Plan Road in S. No. 24 (Pt.).</p> <p>(iii) Reservation No. 126 STP proposed to be shifted on S. No. 31 (Pt.) and 54 (Pt.) as shown on plan.</p>	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
61	EP-61	Nashik, Final Plot 459 (Pt.) (TPS II) - Reservation No. 230 PublicAmenity.	Reservation No. 230 - PublicAmenity.	Northern Part of Reservation No. 230 "Public Amenity" admeasuring 14500 sq. mtrs. is proposed to be deleted from reservation and land so deleted is to be designated as "Educational Amenity" Reservation No. 230-A as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
62	EP-62	Nashik, S. No. 887 (Pt.) - Reservation No. 202 - Medical Amenity.	Reservation No. 202 - MedicalAmenity.	Reservation No. 202 "Medical Amenity" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
63	EP-63	Dasak, S. No. 48 (Pt.)- Reservation No. 391- Municipal Market.	Reservation No. 391 - Municipal Market.	Area admeasuring 13000 sq. mtrs. on the Western side of "Reservation No. 391- Municipal Market" is proposed to be deleted, and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
64	EP-64	Nashik, S.No. 780 (Pt.), 771 (Pt.) and CTS No. 180 of TPS No. 2 - 12.00 mtrs. wide Development Plan Road.	12.00 mtrs. wide Development Plan Road.	12.00 mtrs. wide Development Plan Road passing through CTS No. 180 of TPS No. 2, S. Nos. 780 (Pt.), 771 (Pt.) of Nashik is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

65	EP-65	Nashik, S. Nos. 198 (Pt.), 197 (Pt.), 197-B, 199 (Pt.) - Reservation No, 105 Stadium.	Reservation No. 105 - Stadium.	The land bearing S. No. 198 (Pt.) of Nashik is proposed to be deleted from "Reservation No. 105 - Stadium" and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
66	EP-66	Nashik, Reservation No. 165- Public Amenity.	Reservation No. 165 - Public Amenity.	"Reservation No.165 Public Amenity" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
67	EP-67	Makhmalabad, Reservation No. 26- Municipal Market.	Reservation No. 26 -Municipal Market.	"Reservation No. 26 - Municipal Market" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
68	EP-68	Makhmalabad, S. No. 464 (Pt.), 465(Pt.) - Reservation No . 21 Park and 30.00 mtrs. wide Development Plan Road.	Reservation No . 21 Park and 30.00 mtrs. wide Development Plan Road.	(i) The land bearing S. No. 465 (Pt.), Makhmalabad is proposed to be deleted from "Reservation No. 21- Park" and land so released is proposed to be included in Residential Zone. (ii) 30.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. Nos. 464 (Pt.), 465 (Pt.), 91 (Pt.), 92 (Pt.) is proposed to be shifted to the North passing through S. Nos. 91 (Pt.), 92 (Pt.).	Sanctioned as proposed under Section 31 (1).

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
68	EP-68 – contd.			(iii) The Park reservation boundary is proposed to be extended upto realigned 30.0 mtrs. wide Development Plan road and remaining area released due to realignment is proposed to be including Residential Zone, as shown on plan.	
69	EP-69	Adgaon, S. No. 2038 - 24.00 mtrs. wide Development Plan Road.	24.00 mtrs. wide Development Plan Road.	Alignment of 24.00 mtrs. wide Development Plan Road passing through S. No. 2038, Adgaon is proposed to be modified along common boundary of S. Nos. 2038 and 2042, 2043 of Adgaon, and land so released by such modification is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
70	EP-70	Nashik, Reservation No. 125 - Play-ground.	Reservation No. 125 - Playground.	The Northern Part of land having depth of 100 mtrs. from Northern Boundary of "Reservation No. 125 - Playground" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone. The remaining part of reservation is proposed to be redesignated as "Park".	Sanctioned as proposed under Section 31 (1). Also the remaining part of Reservation is deleted and included in the Residential Zone.

71	EP-71	Nashik, Reservation No. 124- Park.	Reservation No. 124 - Park	"Reservation No. 124- Park" is proposed to be redesignated as "Playground".	Sanctioned as proposed under Section 31 (1).
72	EP-72	Nashik, S. No. 381-B - Reservation No. 183, Recreational Centre.	Reservation No. 183 - Recreational Centre.	The part of the land bearing S.No. 381-B Nashik admeasuring 19000 sq. mtrs. is proposed to be deleted from "Reservation No. 183 Recreational Centre" and proposed to be reserved as Reservation No. 183-A, "Hospital" as shown on plan.	Sanctioned as per Development Plan Published under Section 26.
73	EP-73	Deolali S. No. 26 (Pt.), 27 (Pt.) - Reservation No. 431 Garden.	Reservation No. 431- Garden.	Out of total area under reservation land bearing S. No. 26 (Pt.) Deolali is proposed to be deleted from "Reservation No. 431 Garden" and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
74	EP-74	Satpur, S. No. 231 (Pt.), 230 (Pt.), 343 (Pt.)- Reservation No. 295- Playground S. No. 340- Residential Zone.	Reservation No. 295 - Playground.	(i) Out of area under reservation, land bearing S. No. 231 (Pt.), Satpur is proposed to be deleted from "Reservation No. 295 - Playground" and land so released is proposed to be included in Residential Zone. (ii) New reservation No. 295-A Playground is proposed on S. No. 340 (Pt.).	(i) Sanctioned as proposed under Section 31 (1). (ii) Sanctioned as per Development Plan published under Section 26. (iii) Sanctioned as per Development Plan published under Section 26.

SCHEDULE – contd.

1	2	3	4	5	6
74	EP-74 – contd.			(iii) Existing L shape road starting perpendicular to 18.00 mtrs. wide Development Plan road and extending upto 18.00 mtrs. wide Development Plan road adjacent to Nasardi River is proposed to be widened to 12.00 mtrs. by equal widening on both sides, as shown on plan.	
75	EP-75	Nashik, Final Plot No. 495 (TPS No. 2) - Public / Semi-Public Zone (Boys Town School).	Public / Semi-Public Zone (Boys Town School).	Out of total area under Public / Semi-Public Zone an area admeasuring 5 Acres, Final Plot No. 495 (Nashik TPS No. 2) is proposed to be deleted from Public/Semi-Public Zone and land so deleted is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	(i) Out of total area under Public/Semi-Public Zone an area admeasuring 02 Acres, Final Plot No. 495 (Nashik TPS No. 2) is deleted from Public/Semi-Public Zone and land so deleted is included in Residential Zone as shown on plan. (ii) Remaining area admeasuring 03 Acres is reinstated as Public/Semi-Public Zone as per plan published under Section 26.

76	EP-76	Makhmalabad, Reservation No. 20- Park.	Reservation No. 20- Park	Part (50%) of "Reservation No. 20 Park" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone as shown on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
77	EP-77	Anandwali, S. No. 57/1/1, 57/1/2, 57/1/3, Residential Zone.	Anandwali, S. No. 57/1/1, 57/1/2, 57/3, Residential Zone.	Land bearing S. No. 57/1/1, 57/1/2, 57/3 of Mouja Anandwali is proposed to be designated as New "Reservation No. 250-A Garden".	Sanctioned as proposed under Section 31 (1).
78	EP-78	Nashik, S. No. 155 (Pt.)- Residential Zone.	Nashik S. No. 155 (Pt.)- Residential Zone.	A new reservation of Garden is proposed to be shown as indicated on plan.	Sanctioned as proposed under Section 31 (1).
79	EP-79	Nashik, Final Plot No. 4 (Pt.), 1 (Pt.) (TPS No. 2) "Reservation No. 187- Garden"	Nashik, Final Plot No. 4 (Pt.), 1 (Pt.) (TPS No. 2) "Reservation No. 187- Garden"	"Reservation No. 187-Garden" is proposed to be deleted and land so released is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as proposed under Section 31 (1).

This Notification is also available on Government's website www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. S. CHOUHAN,
Desk Officer,
Maharashtra Government.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

विभागीय आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-०२/६७९८/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चांदसे ग्रामपंचायतीतील जुना चांदसूर्या व पिंप्रीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ९ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी चांदसे ग्रामपंचायतीत येणाऱ्या जुना चांदसूर्या व पिंप्रीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव जुना चांदसूर्या व पिंप्रीपाडा (चांदसे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : शिरपूर वनक्षेत्र	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	खडी नाला
२	पश्चिम : क. क्र. ८९४	क. नं. ८९३, २७४ हे. ०६ आर	फत्तेपूर रस्ता
३	उत्तर : क. क्र. ८७२		धरण चांदसूर्या
४	दक्षिण : महसूल क्षेत्र		गाजीबाई शंकर पावरा यांची शेतजमीन

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-०३/६८०९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चांदसे ग्रामपंचायतीतील नवे चांदसूर्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ९ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी चांदसे ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवे चांदसूर्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव नवे चांदसूर्या (चांदसे)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : महसूल क्षेत्र	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	डिंगरी धरण
२	पश्चिम : क. क्र. ९०८	क. नं. ९०८, २४४ हे. ९४ आर	नानसिंग बाबुसिंग राजपूत यांची शेतजमीन
३	उत्तर : वासडी गाव		वासडी गाव
४	दक्षिण : चांदसे गाव		विश्वनाथ आनंदा महाजन यांची शेतजमीन

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-०४/६८०२/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, हिगाव ग्रामपंचायतीतील नोटुपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी हिगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या नोटुपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव नोटुपाडा (हिगाव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : तोरी नदी	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	तोरी नदी
२	पश्चिम : चुनीबाई मांगु पावरा, गट नंबर ४८.	क. नं. ८३४, २६७ हे. ०५ आर	आंब्याचे झाड
३	उत्तर : ८३४		तोरी नदी
४	दक्षिण : तोरी नदी		नाला

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-०५/६८०३/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, हिगाव ग्रामपंचायतीतील कौपाटपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी हिगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या कौपाटपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव कौपाटपाडा (हिगाव)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : कूप नंबर ८३५	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	नाला
२	पश्चिम : कूप नंबर ८३४	२६७ हे. ०७ आर	हंडपंप
३	उत्तर : कूप नंबर ८३३		निंबाचे झाड
४	दक्षिण : कूप नंबर ८३८		पा. पु. विहीर

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-०६/६८०४/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, हिगाव ग्रामपंचायतीतील रामपूरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी हिगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या रामपूरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव रामपूरपाडा (हिगाव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : तेरसिंग लालजी पावरा, गट नंबर ७.	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र क. नं. ८३५, १४३ हे. ०९ आर	विद्युत रोहीत्र
२	पश्चिम : तोरी नदी		नाला
३	उत्तर : मोकम नरसिंग वंजारा व गट नंबर ९, १०.		गुलमोहरचे झाड
४	दक्षिण : मांगीलाल मोहन पावरा, गट नंबर २३.		हनुमान मंदिर

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-०७/६८०५/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, जळोद ग्रामपंचायतीतील आंबाफाटापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी जळोद ग्रामपंचायतीत येणाऱ्या आंबाफाटापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव आंबाफाटापाडा (जळोद)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८७६		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	टेकडी
२ पश्चिम : नाला		क. नं. ८७६, २१३ हे. ६१ आर	नाला
३ उत्तर : ८७८		क. नं. ८७७, १९५ हे. २८ आर	सटीपाणी रस्ता
४ दक्षिण : ८८०			जामझिरा रस्ता

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-०८/६८०६/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, जळोद ग्रामपंचायतीतील सटीपाणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी जळोद ग्रामपंचायतीत येणाऱ्या सटीपाणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव सटीपाणीपाडा (जळोद)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८७६		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	टेकडी
२ पश्चिम : नाला		क. नं. ८७९, २४९ हे. २८ आर	नाला
३ उत्तर : ८७८		क. नं. ८७८, २३७ हे. ९३ आर	टेकडी
४ दक्षिण : ८८०			टेकडी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-०९/६८०७/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, जळोद ग्रामपंचायतीतील जामझिरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी जळोद ग्रामपंचायतीत येणाऱ्या जामझिरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव जामझिरापाडा (जळोद)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ८८१	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	टेकडी
२	पश्चिम : नाला	क. नं. ८८०, १६४ हे. ०२ आर	टेकडी
३	उत्तर : ८७९	क. नं. ८८१, १३९ हे. ६० आर	शेती
४	दक्षिण : ९०१		शेती

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-१०/६८०८/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, जळोद ग्रामपंचायतीतील धर्मराजपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी जळोद ग्रामपंचायतीत येणाऱ्या धर्मराजपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव धर्मराजपाडा (जळोद)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ९०२	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	रोपवन क्षेत्र
२	पश्चिम : शहादा तालुका	१८४ हे. ७३ आर	चरण क्षेत्र
३	उत्तर : ९०१		आंबाफाटाकडे जाणारा रस्ता
४	दक्षिण : ९०३		जळोदकडे जाणारा रस्ता

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-११/६८०९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील चांद्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २१ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या चांद्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव चांद्यापाडा (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८६६		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	सकऱ्या आमश्या पावरा
२ पश्चिम : ८६६		क. नं. ८६६, १८४ हे. ०८ आर	पुऱ्या हऱ्याशा पावरा
३ उत्तर : ८६६			जिगलीबाई जाग्या पावरा
४ दक्षिण : ८६६			सऱ्याप्या आमशा पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-१२/६८१०/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील चोबल्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २२ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या चोबल्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव चोबल्यापाडा (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८७३		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	फाड्या नानला पावरा
२ पश्चिम : ८७३		क. नं. ८७३, २५१ हे. ८७ आर	निंबा टेबऱ्या पावरा
३ उत्तर : ८७३			कुमारसिंग जिरबारन पावरा
४ दक्षिण : ८७३			दिना सायला पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-१३/६८११/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील इग्न्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २२ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या इग्न्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव इग्न्यापाडा (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ८७४	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	इग्न्या कजाऱ्या पावरा
२	पश्चिम : ८७४	क. नं. ८७४, २६७ हे. ६१ आर	बादऱ्या फाड्या पावरा
३	उत्तर : ८७४		नुलण्या मागिलाल पावरा
४	दक्षिण : ८७४		सुरभान कंत्रया पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-१४/६८१२/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील रूपसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २२ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या रूपसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव रूपसिंगपाडा (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ८६८	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	रेलसिंग रायसिंग पावरा
२	पश्चिम : ८६८	क. नं. ८६८, २१४ हे. ३२ आर	रुमालसिंग अमलसिंग पावरा
३	उत्तर : ८६८		रूपसिंग उदया पावरा
४	दक्षिण : ८६८		दुलसिंग देठा पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-१५/६८१३/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील रोलसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २२ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या रोलसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव रोलसिंगपाडा (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८६५		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	चमऱ्या चिमा पावरा
२ पश्चिम : ८६५		क. नं. ८६५, २६५ हे. ४७ आर	मगा दरजी पावरा
३ उत्तर : ८६५			रोलसिंग इसमाई पावरा
४ दक्षिण : ८६५			नारायण सुखलाल पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-१६/६८१५/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील रवताळेपाडा व ठाणसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २२ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या रवताळेपाडा व ठाणसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव रवताळेपाडा व ठाणसिंगपाडा (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८६७		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	बन्सीलाल टेट्या पावरा
२ पश्चिम : ८६७		क. नं. ८६७, २४४ हे. ३० आर	रस्ता, कुवरसिंग कालु पावरा
३ उत्तर : ८६७			रज्या पायला पावरा
४ दक्षिण : ८६७			गुलाब बहादूर पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-१७/६८१६/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील पलासपाणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २२ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या पलासपाणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव पलासपाणी (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८६४		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	गुटा हरजी पावरा
२ पश्चिम : ८६४		क. नं. ८६४, २३३ हे. ३३ आर	मदन प्रताप पावरा
३ उत्तर : ८६४			गौरा सुरज्या पावरा
४ दक्षिण : ८६४			नाला

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-१८/६८१८/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील कुंभीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २१ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या कुंभीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव कुंभीपाडा (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ८७४	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	रेमशा जिल्दार पावरा
२	पश्चिम : ८७४	क. नं. ८७४, २६७ हे. ६१ आर	किलाऱ्या लकऱ्या पावरा
३	उत्तर : ८७४		नाला व डोंगर
४	दक्षिण : ८७४		कुमार देवसिंग पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-१९/६८१९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील मांजणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २१ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या मांजणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव मांजणीपाडा (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८७३		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	आमलाल सामा पावरा
२ पश्चिम : ८७३		क. नं. ८७३, २५१ हे. ८७ आर	वाहऱ्या धनसिंग पावरा
३ उत्तर : ८७३			जगन जाहग्या पावरा
४ दक्षिण : ८७३			राजु कुमारसिंग पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२०/६८२०/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीतील सकऱ्यापाडा व भगवाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २२ जुलै २०१८ रोजी फत्तेपूर फॉ. ग्रामपंचायतीत येणाऱ्या सकऱ्यापाडा व भगवाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव सकऱ्यापाडा व भगवानपाडा (फत्तेपूर फॉ.)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८६७		सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	नारसिंग दौलत पावरा
२ पश्चिम : ८६७		क. नं. ८६७, २४४ हे. ३० आर	सत्तरसिंग नुरजी पावरा
३ उत्तर : ८६७			शेवतीबाई ओंकार पावरा
४ दक्षिण : ८६७			दगड्या सुरज्या पावरा

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२१/६८२१/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पळसनेर ग्रामपंचायतीतील तलावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी पळसनेर ग्रामपंचायतीत येणाऱ्या तलावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव तलावपाडा (पळसनेर)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४४ व ५९	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	एन.एच. ३
२	पश्चिम : गट नंबर ६१	क. नं. ७५५, २०० हे. ७३ आर	धरण
३	उत्तर : गट नंबर ४३	गट नंबर ६०, ० हे. ८० आर	गट नंबर ४३
४	दक्षिण : गट नंबर ६३		गट नंबर ६३

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२२/६८२२/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पळसनेर ग्रामपंचायतीतील चारणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी पळसनेर ग्रामपंचायतीत येणाऱ्या चारणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव चारणपाडा (पळसनेर)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : एन. एच. ३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	हॉटेल अन्नपूर्णा
२	पश्चिम : गट नंबर ९१	क. नं. ७८६, २६४ हे. १८ आर	रस्ता
३	उत्तर : गट नंबर ५२ व ५३	गट नंबर ९२/३-ब, ९२/४-ब,	गट नंबर ५२ व ५३
४	दक्षिण : क. नंबर ७८६	१ हे. २६ आर, १ हे. २७ आर	फॉरेस्ट वनचौकी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२३/६८२३/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पळासनेर ग्रामपंचायतीतील चत्तरसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी पळासनेर ग्रामपंचायतीत येणाऱ्या चत्तरसिंगपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव चत्तरसिंगपाडा (पळासनेर)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ७९३		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	एन.एच. ३
२ पश्चिम : ७५३		क. नं. ७५५, २०५ हे. १४ आर	फॉरेस्ट, क. नंबर ७५३
३ उत्तर : ७५४			बिजासनी घाट
४ दक्षिण : गट नंबर ३७, ३८ व ३९			रस्ता

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२४/६८२४/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पळसनेर ग्रामपंचायतीतील रिचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी पळसनेर ग्रामपंचायतीत येणाऱ्या रिचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव रिचापाडा (पळसनेर)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : नाला	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	नाला
२	पश्चिम : गट नंबर २८	क. नं. ७९३, २०० हे. ०० आर	एन. एच. ३
३	उत्तर : आबापाणी, मध्य प्रदेश		मध्य प्रदेश राज्य
४	दक्षिण : गट नंबर २७		पळसनेर गाव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२५/६८२५/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पळासनेर ग्रामपंचायतीतील चकाचकीपाडा व कोतवालपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी पळासनेर ग्रामपंचायतीत येणाऱ्या चकाचकीपाडा व कोतवालपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव चकाचकीपाडा व कोतवालपाडा (पळासनेर)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : नाला	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	नाला
२	पश्चिम : एन. एच. ३	गट नंबर ९४/३-ब, ० हे. ४० आर	एन. एच. ३
३	उत्तर : गट नंबर ९६	गट नंबर ९५/२, ० हे. ५० आर	अमरधाम
४	दक्षिण : ७९९	गट नंबर ७९९, १५५ हे. ४० आर	वनचौकी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२६/६८२६/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, रोहिणी ग्रामपंचायतीतील पिपल्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी रोहिणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या पिपल्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव पिपल्यापाडा (रोहिणी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : रलसिंग भुऱ्या पावरा यांची वनजमीन	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	--
२	पश्चिम : नाला व काळु महाग्या पावरा वनजमीन	क. नं. १००६, १८८ हे. ८१ आर	
३	उत्तर : नाला व साहेबराव दुरसिंग पावरा वनजमीन		
४	दक्षिण : संपत सुरभान पावरा यांची वनजमीन		

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२७/६८२७/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, रोहिणी ग्रामपंचायतीतील चिरखानपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १४ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी रोहिणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या चिरखानपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव चिरखानपाडा (रोहिणी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ११९ पैकी	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	तलाव
२	पश्चिम : नाला ७६	क. नं. ८५३, २४० हे. ८४ आर	नाला
३	उत्तर : ७८/४	गट नंबर ७८/२, ११९ पैकी २ हे. ४० आर	डांबरी रस्ता
४	दक्षिण : ११९/१-ब पैकी		--

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२८/६८२८/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, रोहिणी ग्रामपंचायतीतील कलमपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी रोहिणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या कलमपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव कलमपाडा (रोहिणी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ८९ पैकी	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	--
२	पश्चिम : डांबरी रस्ता	क. नं. ८५१, १८३ हे. ८९ आर	डांबरी रस्ता
३	उत्तर : फॉरेस्ट क. नंबर ८५१	गट नंबर ८७/१, ८९/१, ८९/२,	--
४	दक्षिण : गट नंबर ७८ पैकी	१ हे. ०० आर	--

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-२९/६८२९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, रोहिणी ग्रामपंचायतीतील डॅमपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १४ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी रोहिणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या डॅमपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव डॅमपाडा (रोहिणी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : मगनसिंगा पावरा यांची वनजमीन	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	खंबाळे ते रोहिणी डांबरी रस्ता
२	पश्चिम : पाझर तलाव	क. नं. ८५१, १८३ हे. ८९ आर	तलाव
३	उत्तर : डेमश्या जेमाल पावरा यांची वनजमीन		
४	दक्षिण : रलज्या किसन पावरा यांची वनजमीन		डांबरी रस्ता

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-३०/६८३९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, रोहिणी ग्रामपंचायतीतील बोमल्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी रोहिणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या बोमल्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव बोमल्यापाडा (रोहिणी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ७६	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	पाण्याची टाकी
२	पश्चिम : ९७३	क. नं. ८५४, १७४ हे. ८२ आर	रस्त्याला लागून डॅम शेवटी
३	उत्तर : ८५४	क. नं. ९७२, १८९ हे. ०७ आर	नांद्या धरण मसनवटी नाला
४	दक्षिण : ९९३	क. नं. ७४, ७५, ७६-९ एकर	पिपल्यापाणी रस्त्याला लागून फॉरेस्ट

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-३१/६८३२/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, रोहिणी ग्रामपंचायतीतील नवापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २३ जुलै २०१८ रोजी रोहिणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव नवापाडा (रोहिणी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ९३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	डांबरी रस्ता
२	पश्चिम : गट नंबर ९२ पैकी	क. नं. ८५३, १८३ हे. ८९ आर	--
३	उत्तर : गट नंबर ९२ पैकी	गट नंबर ९२, ११९/२-ड, ८५-ड ३ एकर	रस्ता
४	दक्षिण : गट नंबर ११९ पैकी		--

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-३२/६८३३/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पनाखेड ग्रामपंचायतीतील चिखलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी पनाखेड ग्रामपंचायतीत येणाऱ्या चिखलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव चिखलीपाडा (पनाखेड)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ७८४	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	महादेव मंदिर
२	पश्चिम : ७८२	क. नं. ७८३, १ हे. ०० आर	चिखली नाला
३	उत्तर : ७५९		हातेड - पनाखेड रस्ता
४	दक्षिण : ७६०		नाला

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-३३/६८३४/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पनाखेड ग्रामपंचायतीतील दोंदवाडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०१८ रोजी पनाखेड ग्रामपंचायतीत येणाऱ्या दोंदवाडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव दोंदवाडीपाडा (पनाखेड)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ८०९		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	खेरखुटी रस्ता
२ पश्चिम : ८११		क. नं. ८१०, १ हे. ०० आर	राष्ट्रीय महामार्ग
३ उत्तर : ८००			चुळ नाला
४ दक्षिण : ८१५			नाला

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

६२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक — नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १७ - २३, २०१९ / पौष २७ ते माघ ३, शके १९४०

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-३४/६८३५/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोराडी ग्रामपंचायतीतील नंदनगरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी बोराडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या नंदनगरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव नंदनगर (बोराडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ७७३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	जिल्हा परिषद शाळा
२	पश्चिम : २९ बोराडी महसूल क्षेत्र	१८ हे. ५२ आर	गुन्हाडपाणी
३	उत्तर : ७७३		जिल्हा परिषद शाळा
४	दक्षिण : २९ बोराडी महसूल क्षेत्र		न्यू बोराडी रस्ता

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-३५/६८३६/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोराडी ग्रामपंचायतीतील एकलव्यपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी बोराडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या एकलव्यपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव एकलव्यपाडा (बोराडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ८८८	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	लघू तलाव
२	पश्चिम : वनजमीन	२०० हे. ७३ आर	नाला
३	उत्तर : वनजमीन		वनजमीन
४	दक्षिण : वनजमीन		वनजमीन

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-३६/६८३७/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोराडी ग्रामपंचायतीतील पोपटपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी बोराडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या पोपटपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव पोपटपाडा (बोराडी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : महसूल क्षेत्र	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	रस्ता
२	पश्चिम : ९१२	१९१ हे. ७५ आर	वनजमीन
३	उत्तर : ९११		वनजमीन
४	दक्षिण : ९१५		वनजमीन

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-३७/६८३८/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, न्यू बोराडी ग्रामपंचायतीतील नवा धाबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी न्यू बोराडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवा धाबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव नवा धाबापाडा (न्यू बोराडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : ७१४ गंगाराम भाटा पावरा	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	वनक्षेत्र
२	पश्चिम : सत्तरसिंग वालजी पावरा	१० हे. ०५ आर	वनक्षेत्र
३	उत्तर : अमरसिंग गनश्या पावरा		वन क्षेत्र
४	दक्षिण : वसंत बारका पाटील		महसूल क्षेत्र

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/शिरपूर/एसआर-३८/६८३९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, न्यू बोराडी ग्रामपंचायतीतील जुना धाबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, शिरपूर यांनी यासंदर्भात दिनांक २५ जुलै २०१८ रोजी न्यू बोराडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या जुना धाबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिरपूर, गाव जुना धाबापाडा (न्यू बोराडी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१ पूर्व : ७१६		सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	वनक्षेत्र
२ पश्चिम : ७१३		७ हे. ०८ आर	वनक्षेत्र
३ उत्तर : ६९९			वनक्षेत्र
४ दक्षिण : बोराडी महसूल क्षेत्र			बोराडी महसूल क्षेत्र

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-५१/६८४०/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मळगाव प्र. वार्सा ग्रामपंचायतीतील सुतळीआंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी मळगाव प्र. वार्सा ग्रामपंचायतीत येणाऱ्या सुतळीआंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव सुतळीआंबा (मळगाव प्र. वार्सा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ८२	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे सावरीमाळ शिवार
२	पश्चिम : गट नंबर ९३	२३ हे. ४४ आर	मौजे खरगाव शिवार
३	उत्तर : गट नंबर ८८		मौजे खरगाव शिवार
४	दक्षिण : गट नंबर ९३		मौजे फॉरेस्ट

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-५२/६८४९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मळगाव प्र. वार्सा ग्रामपंचायतीतील सावरीमाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी मळगाव प्र. वार्सा ग्रामपंचायतीत येणाऱ्या सावरीमाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव सावरीमाळ (मळगाव प्र. वार्सा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५२	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे- कुडाशी शिवार
२	पश्चिम : गट नंबर १०	१५.५१ हे. आर	मौजे- मळगाव प्र. वार्सा शिवार
३	उत्तर : गट नंबर ६४		मौजे- बोपखेल शिवार
४	दक्षिण : गट नंबर २७		मौजे- मळगाव प्र. वार्सा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-५३/६८४२/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मळगाव प्र. वासा ग्रामपंचायतीतील माळंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी मळगाव प्र. वासा ग्रामपंचायतीत येणाऱ्या माळंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव माळंबा (मळगाव प्र. वासा)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १५	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मोजे कुडाशी शिवार
२	पश्चिम : गट नंबर १५	२६ हे. २४ आर	मोजे मळगाव प्र. वासा शिवार
३	उत्तर : गट नंबर १२		मोजे सावरीमाळ शिवार
४	दक्षिण : गट नंबर १३		मोजे फॉरेस्ट

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-५४/६८४३/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मळगाव प्र. वासा ग्रामपंचायतीतील डोंगरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी मळगाव प्र. वासा ग्रामपंचायतीत येणाऱ्या डोंगरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव डोंगरपाडा (मळगाव प्र. वासा)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३८	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मोजे- कुडाशी शिवार
२	पश्चिम : गट नंबर ०९	२२ हे. १५ आर	मोजे- मळगाव प्र. वासा शिवार
३	उत्तर : गट नंबर ०१		मोजे- मळगाव शिवार
४	दक्षिण : गट नंबर ११		मोजे- पिंपळगाव खुर्द शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-५५/६८४४/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शेलबारी ग्रामपंचायतीतील पापडीपाडा/तानाजीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी शेलबारी ग्रामपंचायतीत येणाऱ्या पापडीपाडा/तानाजीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव पापडीपाडा / तानाजीपाडा (शेलबारी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १०१, १२०, ११७	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे- शेवडीपाडा शिवार
२	पश्चिम : गट नंबर १०२, ११८	१६ हे. २१ आर	मौजे- धोंगडे शिवार
३	उत्तर : गट नंबर १०२		मौजे- शेलबारी शिवार
४	दक्षिण : गट नंबर १०४, ११४		मौजे- कड्याळे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-५६/६८४५/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शेलबारी ग्रामपंचायतीतील चौरेपाडा / पवारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी शेलबारी ग्रामपंचायतीत येणाऱ्या चौरेपाडा / पवारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव चौरेपाडा / पवारपाडा (शेलबारी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मोजे- शेलबारी शिवार
२	पश्चिम : गट नंबर १८१	२९ हे. ४९ आर	मोजे- बल्हाणे शिवार
३	उत्तर : गट नंबर १३०		मोजे- मैलपाडा शिवार
४	दक्षिण : गट नंबर ३९		मोजे- देशशिरवाडे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-५७/६८४६/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शेलबारी ग्रामपंचायतीतील धोंगडे / वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी शेलबारी ग्रामपंचायतीत येणाऱ्या धोंगडे / वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव धोंगडे / वडपाडा (शेलबारी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १४७, १४८, १४९	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे- पावडदेव शिवार
२	पश्चिम : गट नंबर १५१, १६५, १५३	२१ हे. २८ आर	मौजे- धोंगडे शिवार
३	उत्तर : गट नंबर १५२		मौजे- पारगाव शिवार
४	दक्षिण : गट नंबर १४६		मौजे- धोंगडे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-५८/६८४८/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शेलबारी ग्रामपंचायतीतील गावठाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी शेलबारी ग्रामपंचायतीत येणाऱ्या गावठाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव गावठाणपाडा (शेलबारी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १८०, १७९	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे- बल्हाणे शिवार
२	पश्चिम : गट नंबर १७४	५ हे. १७ आर	मौजे- देशशिरवाडे शिवार
३	उत्तर : गट नंबर रस्ता		मौजे- नाशिक हायवे
४	दक्षिण : गट नंबर ५, १८१		मौजे- धोंगडे गावठाण

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-५९/६८५०/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शेलबारी ग्रामपंचायतीतील मैलपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी शेलबारी ग्रामपंचायतीत येणाऱ्या मैलपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मैलपाडा (शेलबारी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ११३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे- शेलबारी शिवार
२	पश्चिम : गट नंबर १४४	१४ हे. ८८ आर	मौजे- धोंगडे शिवार
३	उत्तर : गट नंबर १३९		मौजे- पारगाव शिवार
४	दक्षिण : गट नंबर ९२		मौजे- धोंगडे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६०/६८५१/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शेलबारी ग्रामपंचायतीतील कड्याळेपाडा/तानाजीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी शेलबारी ग्रामपंचायतीत येणाऱ्या कड्याळेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव कड्याळे (शेलबारी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५९	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे- देगाव शिवार
२	पश्चिम : गट नंबर १३३	३२ हे. ६५ आर	मौजे- देशशिरवाडे शिवार
३	उत्तर : गट नंबर ८२		मौजे- शेलबारी शिवार
४	दक्षिण : गट नंबर १७		मौजे- चिकसे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६१/६८५३/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शेलबारी ग्रामपंचायतीतील लहान शेलबारीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी शेलबारी ग्रामपंचायतीत येणाऱ्या लहान शेलबारीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव लहान शेलबारी (शेलबारी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ७३, ७४	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे- शेवडीपाडा शिवार
२	पश्चिम : गट नंबर ५६	१६ हे. ६३ आर	मौजे- धोंगडे शिवार
३	उत्तर : गट नंबर मोठी शेलबारी		मौजे- मोठी शेलबारी शिवार
४	दक्षिण : गट नंबर ६०		मौजे- कड्याळे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६२/६८५४/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कुडाशी ग्रामपंचायतीतील पोबारेपाडा/तानाजीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी कुडाशी ग्रामपंचायतीत येणाऱ्या पोबारेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव पोबारे (कुडाशी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ०६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे- पानखेडा शिवार
२	पश्चिम : गट नंबर २४	२९१ हे. ९३ आर	मौजे- ओझरदे शिवार
३	उत्तर : गट नंबर ६२		मौजे- महुबंद शिवार
४	दक्षिण : गट नंबर १६		मौजे- कुडाशी शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६३/६८५५/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कुडाशी ग्रामपंचायतीतील जामनेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी कुडाशी ग्रामपंचायतीत येणाऱ्या जामनेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव जामनेपाडा (कुडाशी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १, ३३, ३४	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे- पोबारे शिवार
२	पश्चिम : गट नंबर १०८, १०९, ११०	५०९ हे. १३ आर	मौजे- अळगाव शिवार
३	उत्तर : गट नंबर ६८, ६९, ७२		मौजे- महुबंद शिवार
४	दक्षिण : गट नंबर २२, फॉरेस्ट		मौजे- मळगाव प्र. वार्सा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६४/६८५६/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कुडाशी ग्रामपंचायतीतील आंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी कुडाशी ग्रामपंचायतीत येणाऱ्या आंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आंबापाडा (कुडाशी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४०	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मोजे- खिरणीपाडा शिवार
२	पश्चिम : गट नंबर १२६	८२ हे. ४४ आर	मोजे- कुडाशी शिवार
३	उत्तर : गट नंबर ५५		मोजे- डांगशिरवाडे शिवार
४	दक्षिण : गट नंबर १३८		मोजे- पोबारे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६५/६८५७/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कुडाशी ग्रामपंचायतीतील खिरणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी कुडाशी ग्रामपंचायतीत येणाऱ्या खिरणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव खिरणीपाडा (कुडाशी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ०८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मोजे- काकशेवड शिवार
२	पश्चिम : गट नंबर ४०	४४ हे. ८४ आर	मोजे- कुडाशी शिवार
३	उत्तर : गट नंबर ३० पैकी		मोजे- महुबंद शिवार
४	दक्षिण : गट नंबर १६		मोजे- डांगशिरवाडे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६६/६८५८/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कुडाशी ग्रामपंचायतीतील ओझरदेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी कुडाशी ग्रामपंचायतीत येणाऱ्या ओझरदेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव ओझरदे (कुडाशी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मोजे- महुबंद शिवार
२	पश्चिम : गट नंबर २३	३१५ हे. ४५ आर	मोजे- कुडाशी शिवार
३	उत्तर : गट नंबर ४, ३, २		मोजे- पिंपळगाव शिवार
४	दक्षिण : गट नंबर ३७		मोजे- कुडाशी शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६७/६८५९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कुडाशी ग्रामपंचायतीतील बंधारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी कुडाशी ग्रामपंचायतीत येणाऱ्या बंधारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव बंधारपाडा (कुडाशी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १०१ फॉरेस्ट	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे- कुडाशी शिवार
२	पश्चिम : गट नंबर १०८ फॉरेस्ट	११८ हे. ४२ आर	मौजे- अळगाव शिवार
३	उत्तर : गट नंबर ७१ फॉरेस्ट		मौजे- महुबंद शिवार
४	दक्षिण : गट नंबर १११ फॉरेस्ट		मौजे- ओझरदे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६८/६८६०/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कुडाशी ग्रामपंचायतीतील महबंदपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी कुडाशी ग्रामपंचायतीत येणाऱ्या महबंदपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव महबंदपाडा (कुडाशी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ०९	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मोजे- काकशेवड शिवार
२	पश्चिम : गट नंबर १३४	८२ हे. ४७ आर	मोजे- कुडाशी शिवार
३	उत्तर : गट नंबर ३५		मोजे- महारवाडा शिवार
४	दक्षिण : गट नंबर १३९		मोजे- पोबारे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-६९/६८६९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कुडाशी ग्रामपंचायतीतील आंबान्दरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी कुडाशी ग्रामपंचायतीत येणाऱ्या आंबान्दरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आंबान्दरपाडा (कुडाशी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६०	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे- पोबारे शिवार
२	पश्चिम : गट नंबर ४२	२३८ हे. ४० आर	मौजे- ओझरदे शिवार
३	उत्तर : गट नंबर ७२		मौजे- कुडाशी शिवार
४	दक्षिण : गट नंबर ५६		मौजे- पिंपळगाव बु. शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७०/६८६३/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, नांदर्खी ग्रामपंचायतीतील कडुपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी नांदुर्खी ग्रामपंचायतीत येणाऱ्या कडुपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव कडुपाडा (नांदर्खी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे- हिऱ्या आमल्या मावची यांचे शेत
२	पश्चिम : गट नंबर ३३	४५ हे. १९ आर	मौजे- सुमनबाई बाबल्या मावची यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर १३		मौजे- रमाबाई जिवन मावची यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर ४२		मौजे- छगन बुधा मावची यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७१/६८६४/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, नांदर्खी ग्रामपंचायतीतील महामाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी नांदर्खी ग्रामपंचायतीत येणाऱ्या महामाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव महामाळ (नांदर्खी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६२	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मोजे- विरजी आलन्या मावची यांचे शेत
२	पश्चिम : गट नंबर ४५	६७ हे. १९ आर	मोजे- करमसिंग रेषमा बारीस यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर ५४		मोजे- सुभाष बुधा यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर ०९		मोजे- फॉरेस्ट

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७२/६८६५/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, नांदर्खी ग्रामपंचायतीतील मादलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी नांदर्खी ग्रामपंचायतीत येणाऱ्या मादलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मादलीपाडा (नांदर्खी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ०९	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे- फॉरेस्ट
२	पश्चिम : गट नंबर ५४	१८६ हे. ६५ आर	मौजे- सुभाष बुधा यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर ०९		मौजे- सुभाष बुधा यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर ०९		मौजे- फॉरेस्ट

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७३/६८६६/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, नांदर्खी ग्रामपंचायतीतील नवागावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी नांदर्खी ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवागावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव नवागाव (नांदर्खी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५४	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे- वसंत बापू मावची यांचे शेत
२	पश्चिम : गट नंबर २२	८८ हे. ०७ आर	मौजे- केसमा भात्या मावची यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर ३५		मौजे- सुभाष नेपऱ्या मावची यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर ०९		मौजे- फॉरेस्ट

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७४/६८६७/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, नांदर्खी ग्रामपंचायतीतील खट्याळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी नांदर्खी ग्रामपंचायतीत येणाऱ्या खट्याळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव खट्याळीपाडा (नांदर्खी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर फॉरेस्ट ११ पैकी	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मोजे- फॉरेस्ट ११ पैकी
२	पश्चिम : गट नंबर ४, १२०	९७ हे. ०७ आर	मोजे- साईबाई बुध्या मावची
३	उत्तर : गट नंबर ४४		मोजे- बापु इसऱ्या मावची
४	दक्षिण : गट नंबर ०८		मोजे- रुधीबाई बाबा मावची

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७५/६८६८/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, नांदर्खी ग्रामपंचायतीतील केतकपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी नांदर्खी ग्रामपंचायतीत येणाऱ्या केतकपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव केतकपाडा (नांदर्खी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ११	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे- इंद्रजित गोमा कुवर यांचे शेत
२	पश्चिम : गट नंबर ६६	१७४ हे. ४३ आर	मौजे- रावजी टेट्या मावची यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर ०९		मौजे- फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर ३६		मौजे- वसुबाई शिड्या मावची यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १९ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७६/६८६९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, नांदर्खी ग्रामपंचायतीतील मेहंदीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी नांदर्खी ग्रामपंचायतीत येणाऱ्या मेहंदीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दींचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मेहंदीपाडा (नांदर्खी)

अ. क्र.	हद्दींचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ११ पैकी	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे- फॉरेस्ट
२	पश्चिम : गट नंबर ७५	५६ हे. ८४ आर	मौजे- हाळज्या भिल्या मावची यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर ५९		मौजे- वेलजी हाळ्या मावची यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर १२१		मौजे- चामा लाश्या मावची यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

जिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ खालील प्राथमिक अधिसूचना.

जिल्हा नाशिक

क्रमांक भूसं/कक्ष-१०/३/कावि-९६९/२०१८.- ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेडए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबतच्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४-अ) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार, जिल्हाधिकारी यांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मालेगाव उपविभाग, मालेगाव, जिल्हा नाशिक यांस पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची - एक

जमिनींचे वर्णन

जिल्हा नाशिक, तालुका मालेगाव, मौजे गिगाव व म्हालगगाव

प्रकरण क्रमांक १५८/२०१६

सर्व्हे नंबर / गट नंबर	अंदाजित क्षेत्र
१	२
	हे. आर
९३	१ १३
८७	१ ७१
४३/१	० ६०

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : पाझर तलाव, गिगाव व म्हालणगाव

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : पाझर तलाव, गिगाव व म्हालणगाव

समाजाला होणारे लाभ : पाणीपुरवठा

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे :
लागू नाही

अनुसूची - चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश : सदर पाझर तलाव सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम :
लागू नाही

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : लागू नाही

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : लागू नाही

टीप.- उक्त जमिनींच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मालेगाव उपविभाग, मालेगाव, जिल्हा नाशिक यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

राधाकृष्णन बी. ,
जिल्हाधिकारी, नाशिक.

नाशिक, १९ नोव्हेंबर २०१८.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य यांजकडून

अधिसूचना

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/सामान्य/कावि-१९/एसआर-०१/२०१९.-ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित

केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेडए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबतच्या परिशिष्ट-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या परिशिष्ट-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे यासोबतच्या परिशिष्ट-तीनमध्ये दिलेली आहेत;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबतच्या परिशिष्ट-चार मध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे)

याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधीत व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत. त्या त्यांनी सदर अधिसूचना प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या अंतर्गत नियम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांस पदनिर्देशित करीत आहे.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— अनेर मध्यम प्रकल्प, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, अनेर उजवा कालवा, चारी क्रमांक १० वरील वितरिका क्रमांक ५ (वाढीव काम), उपचारी क्रमांक २ व ३, मौजे मांजरोद व भोरटेक, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे.

परिशिष्ट - १

जमिनीचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका धुळे

गट नंबर	संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र		
	लागवडीलायक क्षेत्र	पोटखराब क्षेत्र	एकूण क्षेत्र
१	२	३	४
	हे. आर	हे. आर	हे. आर
मौजे भोरटेक			
२९६	० ०२	० ००	० ०२
२९७	० ०३	० ००	० ०३
२९८	० ०५	० ००	० ०५
२९९	० ३१	० ००	० ३१
२८६	० ०६	० ००	० ०६
२८८	० ०२	० ००	० ०२
२८९	० ०४	० ००	० ०४
२९२	० ०८	० ००	० ०८
२८३	० ३२	० ००	० ३२
२८४	० ०७	० ००	० ०७
३२०	० १४	० ००	० १४
३२१	० ०९	० ००	० ०९
३२२	० ०४	० ००	० ०४
३२४	० ०३	० ००	० ०३
३२५	० ०२	० ००	० ०२

परिशिष्ट - १ — चालू

संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र

लागवडीलायक क्षेत्र	पोटखराब क्षेत्र	एकूण क्षेत्र
२	३	४
हे. आर	हे. आर	हे. आर

मौजे भोरटेक — चालू

३२६	० ०५	० ००	० ०५
३२७	० ०४	० ००	० ०४
३२८	० ०९	० ००	० ०९
३१०	० ०८	० ००	० ०८
३०७	० ०३	० ००	० ०३
१	० ०९	० ००	० ०९
३०६	० ०७	० ००	० ०७
७	० ०६	० ००	० ०६
३	० ०५	० ००	० ०५
८	० ०२	० ००	० ०२
९	० ०२	० ००	० ०२
१०	० ०४	० ००	० ०४
३००	० ०७	० ००	० ०७
३०१	० ०५	० ००	० ०५
३०२	० ०५	० ००	० ०५

मौजे मांजरोद

१०४	० १६	० ००	० १६
१०३	० १०	० ००	० १०
४७३	० ०७	० ००	० ०७
४७१	० ०२	० ००	० ०२
११०	० ०१	० ००	० ०१
१११	० ०१	० ००	० ०१
४०६	० २०	० ००	० २०
१०६	० ०५	० ००	० ०५
१०५	० ०८	० ००	० ०८
३३४	० १०	० ००	० १०
३३५	० ०६	० ००	० ०६
३६५	० ११	० ००	० ११
३६६	० ०४	० ००	० ०४
३७१	० ०८	० ००	० ०८
३७२	० ०७	० ००	० ०७
३७९	० २३	० ००	० २३
३७८	० १३	० ००	० १३
३२९	० १७	० ००	० १७
३३२	० ०२	० ००	० ०२
३३१	० ०२	० ००	० ०२

अनुसूची — चालू

परिशिष्ट - १ — चालू

गट नंबर

संपादन करावयाचे अंदाजित क्षेत्र

लागवडीलायक क्षेत्र	पोटखराब क्षेत्र	एकूण क्षेत्र
२	३	४
हे. आर	हे. आर	हे. आर

मौजे मांजरोद — चालू

३३०	..	० ०२	० ००	० ०२
३२८	..	० ०२	० ००	० ०२
३२७	..	० ०१	० ००	० ०१
३२६	..	० ०३	० ००	० ०३
३२५	..	० ०९	० ००	० ०९
३२४	..	० ०७	० ००	० ०७
३५४	..	० ०६	० ००	० ०६
३५५	..	० ०५	० ००	० ०५
३५७	..	० ०७	० ००	० ०७
३५८	..	० ०८	० ००	० ०८
३८३	..	० ०८	० ००	० ०८
३८२	..	० ०६	० ००	० ०६
३८१	..	० ११	० ००	० ११
३९९	..	० ०६	० ००	० ०६
३८०	..	० ०८	० ००	० ०८
४००	..	० ०४	० ००	० ०४
३९	..	० २०	० ००	० २०
४०	..	० ०६	० ००	० ०६
२०	..	० ०८	० ००	० ०८
१९	..	० ०१	० ००	० ०१
१८	..	० ०२	० ००	० ०२
१७	..	० १६	० ००	० १६
१६	..	० ०८	० ००	० ०८
१५	..	० ०८	० ००	० ०८
१४	..	० ०५	० ००	० ०५
३८	..	० ०३	० ००	० ०३
एकूण क्षेत्र	..	५ ५६	० ००	५ ५६

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.— अनेर मध्यम प्रकल्प, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे

प्रकल्पाचे प्रयोजन.— अनेर उजवा कालवा, चारी क्रमांक १० वरील वितरिका क्रमांक ५ (वाढीव काम), उपचारी क्रमांक २ व ३, मौजे मांजरोद व भोरटेक, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास" सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

राजेंद्रकुमार पाटील,

उपजिल्हाधिकारी

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, ११ जानेवारी २०१९.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

वाचावे.— (१) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक जिपउआ/तां/चारा टंचाई अहवाल/४०८१-८४/२०१८, दिनांक ३ नोव्हेंबर २०१८.

(२) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (२)

आदेश

क्रमांक कक्ष-१३/ने.आ./टंचाई/कावि-१३१९/२०१८.— नाशिक जिल्ह्यामध्ये सन २०१८-२०१९ मध्ये माहे सप्टेंबर, २०१८ अखेर सरासरी तुलनेत कमी पर्जन्यमान झालेले असल्याने जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई व जनावरांना चाराटंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्यातील पशुधनास पुरेसा उपलब्ध व्हावा यादृष्टीने जिल्ह्यातून परराज्यात होणारी चाऱ्याची वाहतूक होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आणिबाणीच्या प्रकरणी संबंधितांवर नोटीस बजावणे शक्य नाही.

जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्ह्यात व परराज्यात जाऊ नये व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, राधाकृष्णन बी., जिल्हादंडाधिकारी, नाशिक खालील आदेश निर्गमित करीत आहे.

नाशिक जिल्ह्यातून बाहेर चारा वाहतूक करणेस या आदेशाद्वारे प्रतिबंध करीत आहे. सदर आदेश पारित झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीपावेतो अंमलात राहील.

सदरचा आदेश आज दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

राधाकृष्णन बी.,
जिल्हादंडाधिकारी, नाशिक.

नाशिक, १९ नोव्हेंबर २०१८.

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये

आदेश

क्रमांक डीसी/कार्या ९-ब-१/४९८६/२०१८.— पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश/८८९६/२०१८, दिनांक १४ डिसेंबर २०१८ चे पत्रानुसार अहमदनगर जिल्ह्यात सध्या स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात राजकीय पक्ष व विविध संघटनेचे कार्यकर्ते यांचेवतीने उपोषण, मोर्चा, रास्ता रोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम चालू आहेत. तसेच धनगर समाजाचेवतीने आरक्षणासाठी आंदोलने चालू आहेत. दिनांक २५ डिसेंबर २०१८ ख्रिश्चन धर्मियांचा नाताळ हा सण / उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी नवीन वर्षाचे स्वागताचे निमित्ताने विविध तरुणांचे समुहाकडून आनंदोत्सव साजरा केला जातो. त्यातून एखादे किरकोळ घटनेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभास मानवंदना देण्याकरिता अहमदनगर जिल्ह्यातून, तसेच महाराष्ट्रातून अनेक संघटनेचे कार्यकर्ते हे भीमा कोरेगाव, जिल्हा पुणे येथे जाणार आहेत, याबाबत कळविले आहे.

या पार्श्वभूमीवर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी त्यांचेकडील पत्र, दिनांक १४ डिसेंबर २०१८ अन्वये विनंती केली आहे व तशी माझी खात्री झालेवरून मी, राहुली द्विवेदी, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर, मला मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून आदेशात नमूद केलेल्या कालावधीत

व ठिकाणी कोणाही इसमास खालील कृत्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करण्यास मनाई करीत आहे :—

(अ) शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारीरिक इजा करणेसाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे ;

(ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे ;

(क) कोणत्याही व्यक्तीच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे ;

(ड) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे ;

(इ) जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ;

(ई) सभ्यता अगर नीतिमत्ता यांस धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे ;

(फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ, तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस, मिरवणुका काढणेस, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे.

वरील आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत.

(अ) शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

(ब) प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम.

(क) सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्ती.

प्रस्तुतचा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजीचे ००.०० वाजेपासून ते दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजीचे २४.०० वाजेपावेतो कालावधीत जारी राहील.

प्रस्तुतचा आदेश आज दिनांक २० डिसेंबर २०१८ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे.

राहुल द्विवेदी,
जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर.
अहमदनगर, २० डिसेंबर २०१८.

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये

आदेश

क्रमांक डीसी/कार्या ९-ब-१/१०/२०१९.—पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश/७/२०१९, दिनांक १ जानेवारी २०१९ चे पत्रानुसार अहमदनगर जिल्ह्यात सध्याची परिस्थिती पाहता विविध संघटना / पक्षांकडून मोर्चे, धरणे, तसेच आंदोलने होत असून विविध समाजांकडून आरक्षण मागणीकरिता आंदोलने होण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक १४ जानेवारी २०१९ रोजी हिंदू धर्मियांचा मकरसंक्रांत हा सण / उत्सव असून, सदरचे उत्सवात तरुण मुलांकडून मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात, तसेच त्यामुळे एखादे किरकोळ घटनेवरून वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबत कळविले आहे.

वरील पार्श्वभूमीवर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी त्यांचेकडील पत्र, दिनांक १ जानेवारी २०१९ अन्वये विनंती केली आहे व तशी माझी खात्री झालेवरून मी, राहुली द्विवेदी, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर, मला मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून आदेशात नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणाही इसमास खालील कृत्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करण्यास मनाई करीत आहे.

(अ) शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारीरिक इजा करणेसाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे ;

(ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे ;

(क) कोणत्याही व्यक्तीच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे ;

(ड) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे ;

(इ) जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ;

(ई) सभ्यता अगर नीतिमत्ता यांस धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे ;

(फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ, तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस, मिरवणुका काढणेस, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे.

वरील आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत.

(अ) शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

(ब) प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम.

(क) सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्ती.

प्रस्तुतचा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजीचे ००.०० वाजेपासून ते दिनांक १८ जानेवारी २०१९ रोजीचे २४.०० वाजेपावेतो कालावधीत जारी राहील.

प्रस्तुतचा आदेश आज दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे.

राहुल द्विवेदी,

जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, ५ जानेवारी २०१९.

अध्यक्ष, नगरपालिका यांजकडून

रावेर नगरपालिका, रावेर

क्रमांक रानपा/बांवि-१९६५/शुद्धीपत्रक/२०१८-१९.— रावेर नगरपालिकेकडील जाहीर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १३-१९, डिसेंबर २०१८ चे पृष्ठ ५१ वर प्रसिद्ध करणेत आली आहे. सदर जाहीर सूचनेत सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक १९, दिनांक १३ ऑगस्ट २०१८ असा प्रसिद्ध झालेला आहे. त्याऐवजी ठराव क्रमांक १९, दिनांक १३ ऑगस्ट २०१५ अशी दुरुस्ती वाचणेत यावी.

दारामोहंमद जफरमोहंमद,

अध्यक्ष,

रावेर नगरपालिका, रावेर,

जिल्हा जळगाव.

रावेर, ३ जानेवारी २०१९.